

विधि व न्याय विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२,
दिनांक २९ जानेवारी, २०२४.

अधिसूचना

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.

क्रमांक न्यास्थाप- १२१९/५१३/प्र.क्र.१९१/कार्यासन-११.—फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) हा महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ७ च्या तसेच कलम ९ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून; आणि त्याबाबतीत, यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांचा, फलटण या महसुली तालुक्याशी जेथवर संबंध असेल तेथवर, त्यांमध्ये अंशतः फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, मुंबई येथे अधिकारिता असणाऱ्या उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून, याद्वारे असे निदेश देत आहेत की, दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२४ पासून, सातारा जिल्ह्यातील फलटण या महसुली तालुक्यासाठी सत्र उप विभागाची निर्मिती करित आहे आणि उक्त सत्र विभागाच्या सीमांतर्गत उद्भवणाऱ्या प्रकरणांची न्यायचौकशी करण्यासाठी फलटण येथे सत्र न्यायालयाची स्थापना करित आहे, ज्याचे पीठासीन अधिकारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश असतील. प्रमुख सत्र न्यायाधीश, सातारा हे फलटण येथील सत्र उप विभागाचेदेखील सत्र न्यायाधीश असतील, आणि त्यास, उक्त सत्र उप विभागाकडील प्रकरणे स्वतः निकाली काढण्याचे किंवा सक्षम अधिकारिता असलेल्या इतर कोणत्याही न्यायालयाकडे सोपविण्याचे, अथवा त्यास योग्य वाटतील अशी कोणतीही प्रकरणे, फलटण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशाकडे सोपविण्याचे अधिकार असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
Dated 29th January, 2024.

NOTIFICATION

CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.

No. Nyasthap-1219/513/C.R.191/DESK-11.— In exercise of the powers conferred by section 7 read with section 9 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf; and in partial modification of all earlier notifications issued in that behalf, in so far as they relate to the revenue taluka of Phaltan in Satara District, the Government of Maharashtra, after consultation with the High Court of Judicature at Bombay, hereby, with effect from 04 February, 2024, creates the Sessions sub-division for the revenue taluka of Phaltan in Satara District and establishes a Court of Sessions at Phaltan to be presided over by the Additional Sessions Judge, for trial of cases arising within the limits of the said Sessions sub-division. The Sessions Judge, Satara, shall also be the Sessions Judge for the Sessions Court of competent jurisdiction, the cases from the said Sessions sub-division, or to assign unto the Assistant or Additional Sessions Judge at Phaltan, any such cases as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,
Legal Advisor- *cum*- Joint Secretary to
Government.